

Inside Musk's Martian plan

The 35 minutes that revived Three Lions

KIRSTEN GRIND
San Francisco, July 11

FOR MORE THAN two decades, Elon Musk has focused SpaceX, his rocket company, on his life-long goal of reaching Mars.

Over the last year, he has also ramped up work on what will happen if he gets there.

Musk, 53, has directed SpaceX employees to drill into the design and details of a Martian city, according to five people with knowledge of the efforts and documents viewed by *The New York Times*. One team is drawing up plans for small dome habitats. Another is working on spacesuits to combat Mars's hostile environment, while a medical team is researching if humans can have children there. Musk has volunteered his sperm to help seed a colony, two people familiar with his comments said.

The initiatives, which are in their infancy, are a shift toward more concrete planning for life on Mars. While he said in 2016 it would take 40 to 100 years to have a self-sustaining civilisation on the planet, Musk told SpaceX employees in April he now expects one million people to be living there in about 20 years. "There's high urgency to making life multi-planetary," he said, according to a publicly posted video of his remarks. "We've got to do it while civilisation is so strong."

Musk has long tried to defy the impossible and has often managed to beat tough odds. But this vision for life on Mars takes his seemingly limitless ambitions to their most extreme — and some might say absurdist — point. No one has ever set foot on the planet. NASA doesn't expect to land humans on Mars until the 2040s. And if people get there, they will be greeted by a barren terrain, icy temperatures, dust storms, and air that is impossible to breathe.

Yet Musk is so wedded to the idea of creating a civilisation on Mars — he once said he plans to

COLONISING THE RED PLANET

■ Musk has said he wants to bioengineer new organisms that are better suited to living on Mars

■ A series of thermonuclear explosions would warm the icy planet by creating artificial suns



■ Hundreds of solar panels, potentially built by Tesla, will help heat homes, create energy

■ A future version of Starship may carry 100 passengers at a time to Mars every two years

HOW IT WOULD WORK

■ The colony will centre on a giant dome for communal living, with smaller domes around it



■ Discussions are focused on materials to use for domes; Musk wants the city to look cool

■ The colony on Mars would be self-sustaining, in case something happened to Earth

■ For this, Starship will be used like a Noah's Ark, carrying plants & animals on the initial voyage

die there — that it has propelled nearly every business endeavor he has undertaken on Earth. His vision for Mars underlies most of the six companies he leads or owns, according to the documents and the people with knowledge of the efforts.

The Boring Company was started in part to ready equipment to burrow under Mars's surface, two of the people said. Musk has told people that he bought X partly to help test how a citizen-led government that rules by consensus might work on Mars. He also envisions residents will drive a version of Tesla's Cybertrucks.

Musk, worth about \$270 billion, has publicly declared he only accumulates assets to fund his plans for Mars. "It's a way to get humanity to Mars, because establishing a self-sustaining city on Mars will require a lot of resources," he testified in court in 2022 about his \$47 billion Tesla pay package.

Whether Musk can achieve his vision for a Martian colony in his lifetime is debatable. "You can't just land one million people on Mars," said Robert Zubrin, an aerospace engineer who has

known Musk for 20 years and wrote the book "The Case for Mars". Any colonisation would unfold over decades, he said.

While Musk has spoken about Mars for years and SpaceX released two basic drawings of a colony around 2018, many specifics and the company's shift toward civilisation planning haven't previously been reported. Musk has largely kept the colonisation plans quiet because SpaceX, under a \$2.9 billion contract with NASA, must first send a rocket to the moon, two people with knowledge of the company said.

The Times interviewed more than 20 people close to Musk and SpaceX about the plans for a Martian city and reviewed internal documents, emails, social media posts and legal documents. Many of the people spoke on the condition of anonymity as they had signed nondisclosure agreements.

Even they were skeptical Musk would build a Martian city in his lifetime. Some said he was trying to best Jeff Bezos, Amazon's founder who envisions humans living in space stations. Musk has laid out an aggressive timeline for Mars to make them work harder, others said.

Musk, SpaceX didn't respond to requests for comment.

Musk has been fascinated by Mars since reading Isaac Asimov's 1951 science fiction novel, "Foundation," when he was 10. In the book, the protagonist builds a colony across a galaxy to save humanity from the fall of an interstellar empire.

In 2001, Musk tried buying a Russian rocket to reach Mars, said Jim Cantrell, a former SpaceX employee who visited Russia with him. But after three trips, the Russians refused to sell, and one official spit on Musk's shoes, Cantrell said.

In 2002, Musk founded SpaceX. To reach Mars, SpaceX has built Starship, a nearly 400-foot reusable rocket. Starship's immediate purpose is to take NASA astronauts to the moon, though it might later ferry residents to Mars and could also act as a small space station.

A future version may have a living space in its nose, three people familiar with the rocket said. Plans call for several floors of living quarters, with amenities like a running track and a theatre, two of the people said.

Starship may carry 100 passengers at a time to Mars, a journey that would happen about

every two years, Musk told the International Astronautical Congress in a 2016 presentation. NASA has said a trip to Mars would take up to nine months. By last year, the latest versions of Starship had been built at Starbase, a SpaceX facility in Boca Chica, Texas. In June, Starship successfully returned from a test flight to space.

Colony planning

Over the years, Musk has dropped hints about how he thinks people would live on Mars. One theme revolves around the continuation of human life. Scientists haven't determined whether people can have children in space. Musk has said children won't be allowed on the first flights to Mars, though he expects them to live there eventually.

But Musk has a plan. In a 2013 interview for a science video, he said he hoped to create his own species on Mars, an idea that he has repeated over the years to SpaceX employees and others. "I think it's quite likely that we'd want to bioengineer new organisms that are better suited to living on Mars," he said in the interview. "Humanity's kind of done that over time, by sort of selective breeding."

He also has a strategy for warmth. In a 2022 interview, he said he would tackle the planet's icy temperatures with a series of thermonuclear blasts that would warm the planet by creating artificial suns. Hundreds of solar panels, potentially built by Tesla, will help heat homes and create energy, three people familiar with his plans said.

His resolve for a Martian civilisation appears unbowed. In May, a NASA official said the agency didn't expect to land humans on Mars until the 2040s. That same month, Musk posted on X it would take less than 10 years to send people there and that there would be a Martian city in about 20 years. "For sure in 30, civilisation secured," he wrote. — NYT



England's Harry Kane celebrates with Ollie Watkins after winning the semifinal 2-1 against the Netherlands at the Euro 2024 in Dortmund, Germany, on Wednesday. England will play Spain in the final on Sunday.

SANDIP G
July 11

SOMETIMES, A PAUSE helps.

Three minutes after Xavi Simons's solo-run goal slipped England into pandemonium, Jude Bellingham suffered a blow on his head, colliding with Jerdy Schouten. But when the support staff attended to Bellingham, England's Kieran Trippier, a warrior according to his coach, snarled at his teammates, exhorting them to pick the shattered pieces of their self-belief.

He rushed to Declan Rice, from whom Simons had snatched the ball, and offered a warm embrace. He wrapped an arm of comfort around Phil Foden, whose struggles had embodied England's passivity.

Something stirred. The England that resumed after the break was a different beast that relentlessly tossed and ripped the Dutch stranglehold apart. England buzzed and fizzed into life, for 35 minutes of sustained and sweeping magnificence.

Two minutes on, Phil Foden composed a clever free-kick that Rice could have flicked towards

the goal rather than passing back; Harry Kane would trap a ball on the turn and cracked a shot from 30 yards. Bukayo Saka warped through the tight alleys into expansive spaces. He schemed the contentious Harry Kane penalty. He swanned into the box and took his shot, but the blocked attempt bounced to Kane. The VAR check, drama, the penalty and equaliser threw the game into the melodrama zone.

It was even a kind of distraction, a disruption of England's fluttering forwards. Kane regained his mobility, his pace and positioning instinct; Saka was a little globe of fire, swerving past the Dutch backline like a gust of breeze, cutting into his preferred inside right channels that lingering on the far right zones. It freed up space behind him, where Foden would slash in. The Manchester City forward has been the critics' lightning rod for criticism, the finest example of Gareth Southgate's capacity to stifle creative footballers. But Foden bristled with a fuming energy, his off-the-movements a treatise for fledgling footballers to read. He was

woefully unfortunate not to enter the scoresheet. Southgate would be pleased at Foden's vibes, the swagger and intensity had returned. He is his most important forward, EPL's player of the season last year no less.

Even the Kane-Bellingham understanding improved, furnishing intermittent glimpses of the combined havoc.

In those 35 minutes in Dortmund every note and syllable fell into place. The upturn was that England looked increasingly creative and purposeful, more than they had looked in any other game in this tournament. The downswing was that it lasted only 35 minutes. The spark fizzled out, the match meandered on, and they kept waiting for a twist of fate.

There was relief and joy when the whistle blew, after Ollie Watkins fired a stoppage time winner. Southgate punched the air. Though imperfections still gleam, England is a far better side now than they were at the start of the knock-outs. And those 35 minutes of buzz and life offer them hope of Euro redemption.

Non-Indian satellites need space regulator's nod from next year

THE GOVERNMENT HAS issued an advisory to satellite television broadcasters to seek authorisation from space regulator IN-SPAcE for using non-Indian satellites from April 1 next year. In May, IN-SPAcE

issued norms, guidelines and procedures to implement of the Indian Space, Policy-2023, which says only IN-SPAcE authorised non-Indian satellites will be allowed to provide services in the country. — PTI

RELIANCE

Power

NOTICE TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of the Members of Reliance Power Limited (the "Company") is scheduled to be held on **Saturday, August 03, 2024 at 12.00 Noon (IST) through video conferencing / other audio-visual means** to transact the business, as set out in the Notice of the AGM.

The AGM will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the provisions of the Companies Act, 2013, the rules made thereunder and circular dated September 25, 2023 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars). Since the AGM is being held pursuant to the MCA Circulars without physical attendance of Members, **facility for appointment of proxy will not be available for the AGM.**

Pursuant to SEBI Circular dated October 6, 2023 read with the MCA Circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Central Depository Services (India) Limited / National Securities Depository Limited ("Depositories") and same will be available on the Company's website www.reliancepower.co.in and also on website of the Stock Exchanges viz. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of KFin Technologies Limited (KFinTech), the Registrar and Transfer Agent of the Company, at www.kfintech.com.

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID on the Company's website at www.reliancepower.co.in by following instructions provided therein and any Member holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository Participants ("DPs").

The Company has engaged the services of KFinTech as the authorised agency for conducting of the AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 10:00 A.M. (IST) on Tuesday, July 30, 2024 to 5:00 P.M. (IST) on Friday, August 02, 2024. At the end of Remote e-voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not cast their vote. The Members who have cast their vote by Remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for information purpose only.

Only those Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the Depositories as on the 'cut-off date' i.e. Friday, July 26, 2024 shall be entitled to avail the facility of Remote e-voting. In case of joint holder, only such joint holder who is higher in the order of names shall be entitled to vote. A member can opt for only one mode of voting i.e. either through Remote e-voting or e-voting during the AGM.

Members who are holding share(s) in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company / Depositories or any person who acquires share(s) of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds share(s) as of the 'cut-off date' i.e. Friday, July 26, 2024, may obtain the login ID and password as per procedure provided in the Notice for the AGM.

Members are requested to carefully read all the instructions set out in the Notice for the AGM relating to attending the AGM, casting vote through Remote e-voting or e-voting during the AGM.

Queries / grievances, if any, with regard to e-voting, may be addressed through e-mail at reliancepower.investors@reliancecda.com or at evoting@kfintech.com OR call Toll Free Number 1800 309 4001 OR visit Help and FAQs and e-voting user manual available at the download section of KFinTech's website at <https://evoting.kfintech.com> OR contact Whatsapp no. +91 91000 94099.

For Reliance Power Limited

Ramandeep Kaur
Company Secretary cum Compliance Officer

Place: Mumbai
Date: July 11, 2024

Reliance Power Limited
CIN: L40101MH1995PLC084687
Registered Office: Reliance Centre, Ground Floor
19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400001
Tel: +91 22 4303 1000, Fax: +91 22 4303 3166
E-mail: reliancepower.investors@reliancecda.com
Website: www.reliancepower.co.in

MANALI

PETROCHEMICALS

Manali Petrochemicals Limited

Regd. Office: SPIC House, 88, Mount Road, Guindy, Chennai - 600 032.
CIN: L24294TN1986PLC013087, Website: www.manalipetro.com
E-mail: companysecretary@manalipetro.com, Telefax: 044-22351098

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given for obtaining the consent of the Members through Postal Ballot for the following proposals as Special Business (1) by way of ordinary resolution for appointment of Mr. Gopala Rammohan Sridhar (Mr. G.R. Sridhar) (DIN: 10596912) as a Director of the Company under sections 152 & 160 of the Act. (2) by way of special resolution for appointment and fixing of remuneration of Mr. G.R. Sridhar (DIN: 10596912) as a Wholtime Director (Operations) of the Company with effect from 13th May 2024. (3) Redesignation, appointment and fixing of remuneration of Mr. R. Chandrasekar (DIN: 06374821) as Managing Director of the Company with effect from 13th May 2024 and (4) Approval for payment of remuneration to the Non-Executive Directors for Financial year 2023-24.

Pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rules 20 & 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the Rules) the said Notice has been sent on 10th July 2024 to all the Members whose names appear on the Register of Members / List of Beneficial Owners as received from National Securities Depository Limited (NSDL) / Central Depository Services (India) Limited (CDSL) as at the close of business hours on Friday, the 05th July 2024 (Cut-off date) and who have registered their email id with the Company / Depositories. It may be noted that in accordance with the relaxation granted by the Ministry of Corporate Affairs vide Circular 09/2023 dated 25th September 2023, the said Notice has been sent only in electronic form. The Notice of Postal Ballot has also been placed on the websites of the Company, RTA and CDSL.

The postal ballot facility through e-Voting is being provided to the Members in accordance with the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with the relevant Circulars.

The Company has engaged the services of CDSL to provide the e-Voting facilities, enabling the Members to cast their votes electronically in a secure manner. Detailed guidance for participating in the e-Voting has been provided in the Notice.

The e-Voting will commence on Thursday, the 11th July 2024 (9.00 A.M) IST and end on Friday, the 09th August 2024 (5.00 P.M) IST. The e-Voting module shall be disabled thereafter and not available for voting.

Members who have not received the Notice may download the same from the website of the Company or may request for an electronic copy of the same by writing to the Registrars and Share Transfer Agent (RTA), Cameo Corporate Services Limited, Subramanian Building, 1, Club House Road, Chennai - 600 002 (or) through their online investor portal: wisdom.cameoindia.com.

Subject to the restrictions under the Act and the other applicable Regulations, persons who are entered as Members in the Register of Members or in the Register of Beneficial Owners by the Depositories as on the Cut-off date alone shall be entitled to exercise the voting rights.

The results of the voting would be declared as stipulated under the relevant Rules, informed to the Stock Exchanges and will also be posted on the websites of the Company and CDSL.

For any queries or issues regarding e-Voting, please refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.co.in under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any grievances relating to e-Voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 013; Email: helpdesk.evoting@cdslindia.com or Toll free No. 1800 22 55 33. In case of difficulties Members may also contact the undersigned or the RTA.

By Order of the Board
For Manali Petrochemicals Limited
R. Swaminathan
Company Secretary

Place: Chennai
Date: 11.07.2024

BSE

The Power of Vibration

BSE LIMITED

25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001
CIN No: L67120MH2005PLC155188

PUBLIC NOTICE

The Exchange has initiated the process of compulsory delisting of companies which have been suspended for a period of more than 6 months for non-compliance with critical regulations of the SEBI (LODR) Regulations 2015 / clauses of the erstwhile Listing Agreement or suspended for other reasons and have not completed the formalities for revocation of suspension within the stipulated timelines.

As part of the process, Exchange has issued a letter dated July 11, 2024 at their last known address as per Exchange as well as MCA records (where different), informing the said companies to avail the opportunity of personal hearing before the Delisting Committee.

The details of such companies and addresses of their registered offices are as given below:

Sr. No.	Scrip Code	Company Name	Address as per Exchange records
1	531530	Betala Global Securities Ltd	No.24, Revanier ST, Sowcarpet, Chennai - 600079, TamilNadu
2	526925	Bobshell Electrodes Ltd	802, "Swagat" Building, Nr. Lal Bunglow, C. G. Road, Ahmedabad - 380006, Gujarat
3	540071	Camson Seeds Ltd	Survey Number 75 and 129, Madagondanahalli Village, Maddhure Hobli, Doddaballapur, Bengaluru - 561203, Karnataka
4	539335	CHPL Industries Ltd	Shop No 136-137/ 8 & 9, 3 rd Floor, Empire Square, Baben, Ta-Bardoli, Surat - 394602, Gujarat
5	506580	PB Global Ltd	S V Road, Chitalsar Manpada, Thane - 400607, Maharashtra
6	530841	Shri Bholanath Carpets Ltd	G T Road, Kachhawan, Varanasi - 221313, Uttar Pradesh
7	539363	Sri Krishna Constructions (India) Ltd	No.224, 3 rd Floor, SS Complex, 14 th Cross, Sampige Road, Malleshwaram, Bengaluru - 560003, Karnataka
8	531262	Surya Industrial Corporation Ltd.	B-9, Industrial Estate, Partapur, Meerut - 250103, Uttar Pradesh
9	543222	Trekkingtoes.com Ltd	236, Tonk Road, Mahaveer Nagar 1 st , Durgapura, Jaipur - 302018, Rajasthan

Further, in respect of aforementioned companies, the Exchange had also sent emails on registered email ids of companies as available in Exchange records. Also, emails enclosing copy of the said letter were sent to promoters of the companies as per details available on Exchange records.

In light of the aforesaid, this notice is being issued by the Exchange to inform that a **last and final opportunity** is being granted to the companies to inform whether they want to avail of a **personal hearing** before the Delisting Committee of the Exchange in its meeting scheduled on **July 30, 2024**. Please note that if no confirmation is received from the Company strictly within the stipulated timelines and prescribed mode given below, it would be assumed that the Company has waived the opportunity of being heard and Delisting Committee shall be constrained to decide the matter, on an ex-parte basis. The Exchange would proceed with the process of compulsory delisting as per the provisions of SEBI Delisting of Equity Shares, Regulations.

The aforementioned companies may address a communication at the specified email id: bse.delistscn@bseindia.com by **July 15, 2024**.

If the companies included in this notice, fail to respond within the mandated timeline in the prescribed mode, it will be presumed that these companies have waived their requirement of personal hearing and the Exchange shall proceed with the **procedure for compulsory delisting of the companies under the provisions of SEBI (Delisting of equity shares) Regulations**.

For and on behalf of BSE Ltd.
July 12, 2024

financialexp.eapapr.in

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

R. R. Mishra
Asiologist, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जहालित्याचे कर्पाचात आलेल्या टाण्याच्या खरेपणा किंवा सत्यतासाठी न्यायनिक कोणतीही हमी देत नाही. अशा जाहलित्यांवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यात येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटावरून ई थप्प मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहलित्यांमधील कोणत्याही तथ्याधिकार दिवाणाला कर्पाच्या किंवा बऱ्याचकांकरिता मुकदमासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भातात किंवा परदेशांत कोणत्याही दिवाणा किंवा फौजदारी विधी न्यायालया किंवा न्यायाधिकार नवशक्तिच्या नवद, प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दलित सक्ती जाहलित्याद्वारे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM TAMANNA TO TAMANNA SAMAL AS PER AADHAR. CL- 011

I HAVE CHANGED MY OLD NAME: HAZIO HAIDER TO NEW NAME: HAZIO HAIDER SYED AS PER. MY AADHAR CARD NO 9140 5128 8809. CL- 103

I, SUSHAMA IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 4561369H EX HAV ZANKKE KISHORE SONPANA PRESENTLY RESIDENT AT GURUDWARA, GURU GOVIND SINGH MARG, 65, AMULR NAGAR, DARGAH ROAD, MULUND COLONY, MULUND WEST, MUMBAI UPNAGAR, PIN: 400082 HAVE CHANGED MY FROM SUSHAMA TO SUSHAMA KISHORE ZANKKE AND DATE OF BIRTH FROM 08 OCT 1976 TO 07 OCT 1976 VIDE AFFIDAVIT DATED 10/07/2024. CL- 245

I HAVE CHANGED MY NAME FROM HITESH KOCHHAR TO HITESH KOCHHAR AS PER AFFIDAVIT DATED 11-07-2024. CL- 301

I HAVE CHANGED MY NAME FROM MAHEK KOCHHAR TO MAHEKK KOCHHAR AS PER AFFIDAVIT DATE 11-07-2024. CL- 301A

I HAVE CHANGED MY NAME FROM SURENDRA FOUDJARD SINGH TO SURENDRA FOUDJARSINGH KUSHWAHA BY PUBLISHING GAZETTE NO: M-2429457. CL- 401

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD IDRIS SHAIKH TO IDRIS AHMED SHAIKAS PER DOCUMENTS. CL- 501

I HAVE CHANGED MY NAME FROM AVINASH KUMAR TIWARY TO AVINASH TIWARY AS PER DOCUMENTS. CL- 501 A

I HAVE CHANGED MY NAME FROM DRAUPADI GHANSHYAMDAS LAKHYANI TO DROPATI GHANSHYAMDAS LAKHYANI AS PER MY DOCUMENTS. CL- 601

I HAVE CHANGED MY NAME FROM AROHI SHINDE TO AROHI PRADIP SHINDE AS PER AFFIDAVIT. CL- 601 A

I, NILIMA SPOUSE OF NO: 2775971L RANK HAV NAME PAWAR NILKANTHA BALA (NAME OF HUSBAND) RESIDENT OF SAI NIWAS COS, TAH AMBERNATH, DIST. THANE. HAVE CHANGE MY NAME FROM NILIMA (EXISTING NAME & DOB NILIMA NILKANTH PAWAR (PROPOSED/ADOPTED NEW NAME & DOB)). CL- 701

I, PAWAR NILKANTHA BALA SPOUSE OF NO: 2775971L RANK HAV NAME PAWAR NILKANTHA BALA (NAME OF HUSBAND) RESIDENT OF SAI NIWAS CHS TAH. AMBERNATH, DIST. THANE. HAVE CHANGE MY NAME FROM PAWAR NILKANTHA BALA TO PAWAR NILKANTH BALA. CL- 701 A

PLEASE CHANGED NAME FROM JAYASREE B/ JAYAJAYA G NAIR/ JAYASRI GOPALAKRISHNAN TO JAYASRI B AS PER ATTACHED AADHAR CARD. CL- 801

I, ANIL SURESH NAGDEV, HOLDER OF PASSPORT NO. V3746767, DO HEREBY CHANGE MY NAME TO ANIL SURESHL NAGDEV FOR ALL PURPOSES. I WILL HENCEFORTH BE KNOWN IN THE NAME OF ANIL SURESHL NAGDEV, & I ALSO UNDERTAKE TO CARRY OUT THIS NAME CHANGE IN ALL MY DOCUMENTS. CL- 919

I HAVE CHANGED MY NAME FROM KAMAL VIJAY GUPTA TO KAMLA VIJAY GUPTA AS PER DOCUMENTS. CL- 935

जाहीर सूचना

तमाम जनताला सूचना याद्वारे देण्यात येते की, आमचे अशील शी. निनेन वही. पोलाडिया एचयुएल हे श्री. आलोक संतोष बद्दीकर आणि निलांबरी संतोष बद्दीकर (नीलाम) (स्वामी) श्री. संतोष ए. बद्दीकर यांचे एकमेव कायदेशीर वारसदार) यांच्यासह विठ्ठलभाई पटेल रोड आणि नवलकर नं. प्राधान्य समन, गिरगाव, मुंबई - ४००००४ येथे स्थित सी.एस. क्र. १२९० आणि १२९१, र्श्याम विभाग, १-१०ई धारक पूर्वी हेरि विल्डिंग अशी ज्ञात इमारत, लार्फरसम अरिहत, तळ मजला, दुकान क्र. १० धारक व्यावसायिक परिसर (यानंतर परिसर असे उल्लेखित) संपादित/खरेदी करण्यासाठी वायादारी करत आहेत.

सर्व व्यक्ती सह परंतु वैयक्तीक, कंपनी, बँका, वित्तीय संस्था, नॉन बँकिंग वित्तीय संस्था, व्यक्तींचा संघ किंवा वैयक्तीक मंडळ स्थापित किंवा नसलेले, सावकार आणि आणि/किंवा परकी पत्रते यादीत नसलेले ज्यांना येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे वर्णिलेल्या वरील उल्लेखित मिळकतीच्या संदर्भात विक्री, अदलाबदल, गहाण, भेट, विवरस्त, प्रभार, निवारण, वासना, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्य कसेहीच्या मार्गे कोणतेही दावे, हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध असल्यास याद्वारे कृपया ससे लिखित स्वरूपात निम्नव्यांशरीकारांना त्यांचे कार्यालये/विवरण अससरी अंशड कं., १९०४, ओझोन वीर सेट, बेलासिरी रोड, मुंबई - ४०० ००८ येथे सदर तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळवावे. कसूर केल्यास, ताचा व्यक्तीचे दावे त्यामिण आणि/किंवा पत्तियांमिण किंवा सोडून दिल्याचे मानले जातील आणि त्यानंतर ते विचारात घेतले जाणार नाहीत.

एवीएस अनसरी अंशड कं.
वकील, उच्च न्यायालय
१२ जुलै, २०२४

जाहीर नोटीस

माझे अशिल सी वैशाली राजीव पेटकर यांनी दिलेल्या मिहिरा सी. जहाीर नोटीस देत आहे की, माझे अशिल कादिवली लोखंडवाला येथून बायरीवली येथे जात असताना त्याच्या कडील काही म्हात्वाचे पत्रा पत्र क्रमांक १, ३८ व ३९ हे गहाळ झाले आहेत. ह्याची रीतसर तक्रार (FIR) समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार क्रमांक ११२४/२०२४ दिनांक ३ जुलै २०२४ ला नोंदली आहे

सही/-
महेन्द्रकुमार घुरी
उच्च न्यायालयात वकील

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविणेत येते की, गांव मोजे कामण, तालुका वसाई, जिल्हा पालघर येथील (१) सर्व नं. १५, हिसा नं. १, क्षेत्र हे सर्व नं. २३-८०, आकार रु. पै. २२१ आणि २) सर्व नं. १३, क्षेत्र हे. आर. १-३५-००, पोख.०-१४-७० या दोन्ही जमिनींपैकी १-०६-०० जमिनामत्र, ही जमिन आमचे मातकीकडबावी आहे. आमच्या सदर जमिनीबाबत काही कागदपत्र, त्रपस्त इतरांनी आमचेकडून फसवून व दिशाभूल करून लिहून घेतली आहेत. व त्याआधारे सदर जमिनीबाबत काही लोकांबरोबर त्यांनासुद्धा फसवून व्यवहार करणार आहेत असे समजले आहे. त्याबाबत आमी संबंधित तलाठी, तहसिलदार, जिल्हाधिकाारी व आयुक्त यांना सदर जमिनीची विक्री परवानग्या देवू यास म्हणून हरकत पत्र पाठविलेली आहेत. तौर सदर जमिनीबाबत खेरी / विक्रीचा अथवा भाडेकरार कब्जेतहिवाटीचा करार झाल्यादी कोणत्याही प्रकारचा व्यवहार कोणीही करू नये. रसा व्यवहार सदर मिळकतीबाबत कोणीही केल्यास त्यास आमी जमिन मालक जाबाबदार राहणार नाहीत; याची सक्ती नोंद घ्यावी. दि.१२.०७.२०२४

सही/-
श्री. जगन रामजी लोखंडे

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that I [1] HAJI ALLARAKHA UMAR SAIED [2] ISMAIL UMAR SAYED [3] CAFFE SAR UMER SAYED [4] MRS. ZUBEDAABAI SATTAAR UMAR S A Y E D and [5] MRS. HAJAJANI MARIYUMBI UMAR, the Owners of UMAR MANZIL situate at 5th Road Khar [west] and more particularly described in the Schedule herunder, having agreed with the clients for Re- development of their property on the terms and conditions and for consideration agreed upon by and between them. Any/! All persons having any objection and/ or claim in to or upon the said property and/ or any unit and/or portion or part thereof by way of legal proceedings, Agreement, Lease, Easement, Lien, Gift, License, Sale, Share, Exchange, Mortgage, Charge, Development Rights etc. should make the same known to the undersigned in writing having their office at Office No. 14, first Floor, Star Trade Centre, Chandraunda Circle, Sodawale Lane, Borivali (West), Mumbai 400 092, specifically stating therein the exact nature of such claim, if any, together with supporting documentary evidence thereon, within 14 days from the date of publication of this Notice failing which any such claim in or upon the said property or any part thereof shall be deemed to be waived and our clients shall enjoy utmost right and privilege to re- develop the said building Umar Manzil and its property without any reference to such claim and / or objection and without a n y i n t e r f e r e n c e .

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO (Schedule of the Property)

ALL THAT PIECE OR PARCLE of land or ground admeasuring about 814.4 sq. mtrs. bearing Plot No. 68/ 69 of the said property or any part thereof shall be deemed to be waived and our clients shall enjoy utmost right and privilege to re- develop the said building Umar Manzil and its property without any reference to such claim and / or objection and without a n y i n t e r f e r e n c e .

Sd/-
(Tushar V. Shah)
For Shah Kamp Associates
Advocates

ALL THAT PIECE OR PARCLE of land or ground admeasuring about 814.4 sq. mtrs. bearing Plot No. 68/ 69 of the said property or any part thereof shall be deemed to be waived and our clients shall enjoy utmost right and privilege to re- develop the said building Umar Manzil and its property without any reference to such claim and / or objection and without a n y i n t e r f e r e n c e .

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to inform the instructions of my clients I am investigating their title with regard to All those pieces and parcels of lands bearing Plot Nos. 542A, 542B, and 542C of Dadar-Matunga Estate, forming part of New Survey No. 867 and Cadastral Survey No. 754A/10, 754B/10 and 754C/10 respectively of Matunga Division and admeasuring in aggregate 3,637.15 square meters (as per title deeds) and 3,392.14 square meters (as per Property Register Cards), lying and being at Ward F, Ward Nos. 741(1), 741(2) and 741(3) respectively at Dr Babasaheb Ambedkar Road, Matunga, Mumbai – 400019 within the Registration District and Sub-District of Mumbai City along with all structures standing thereon and buildings standing thereon known as Bhuta Nivas 1,2 and 3 standing thereon and bounded as follows:

On or towards the North-West: Dr. Babasaheb Ambedkar Road (formerly King's Way);

On or towards the South-West: Plot No. 543A of Dadar-Matunga Estate;

On or towards the North-East: partly by Plot No. 541C and partly by Plot No. 541-D of Dadar-Matunga Estate;

On or towards the South-East: Partly by Plot No. 543 and partly by Plot No. 544 of Dadar-Matunga Estate;

Any and all persons/entities including any bank and/or financial institution having any share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand etc. against the Lessees and/or in respect of the Property or any part thereof by way of sale, transfer, exchange, let, lease, sub-lease, license, leave and license, care taker basis, tenancy, sub-tenancy, assignment, release, relinquishment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, finance, maintenance, easement, trust, muniment, occupation, possession, family arrangement/settlement, litigation or any other method through any allotment, agreement, deed, document, writing, conveyance deed, devise, decree or order of any Court of Law, notice of lis-pendens, contracts, agreements, pledge, lien, development rights, joint development rights, partnership, FSI consumption or TDR, project manager, development manager, or encumbrance or otherwise of whatsoever nature, are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address mentioned below within 14 (fourteen) days from the date of the publication of this public notice. In the event no such claim is received, the same will be considered as if no such claim exists or that they have been waived or abandoned.

ANOO P MEHTA, ADVOCATE Plot No. 179, SHAKTI NIWAS, GROUND FLOOR, SIR. BHALCHANDRA ROAD,HINDU COLONY,DADAR EAST, MUMBAI-400014 in writing within 14 days from the date hereof, failing which the claim, if any ,shall be considered as waived.

ANOO MEHTA, ADVOCATE
Date: 12th July 2024.
ANOO MEHTA, ADVOCATE

जोडपत्र-१६

(उपविधी क्र. ३४ अन्वये)
सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांचे शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी दावे किंवा हरकती
मागविणाऱ्या सूचनेचे प्रथम सूचना

श्री. तारक चंद्रवदर शाह हे ६ विल्डिंग को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे सभासद ज्यांचा पत्ता रिवली पार्क, व्हॅटन एक्सप्रेस हावे, बोवरीवली पूर्व, मुंबई-४०० ०६६ येथे आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लि-बी, प्लॅट क्र. ५बी/२ चे धारक असून दावे कोणतेही नामनिर्देशन न करता ०४-०९-२०२१ रोजी निमन झाले.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदांचे शेअर्स असे आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वासत किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आशेपदार किंवा अन्य दावेदारी/आशेचे घेणारे यांच्याकडून दावे किंवा आशेप असल्यास ते सदर सूचनास प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/ आशेच्या पुष्टाचर्च अशी कागदपत्रे आणि अन्य पुण्यांच्या प्रतसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/ आशेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गांनी सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदांचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोजकी असेल. जर, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदांच्या शीअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आशेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यावाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/ आशेपकांद्वारे निरीक्षणाला सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे समान. सचिव यावेळकडे २. ११ ते सांय. ४ च्या मध्ये सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

डिव्हायस: मुंबई

दिनांक : १२.०७.२०२४

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

विल्डिंग को- ऑप.
हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि कारिता
समना. सचिव

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the 1) Original Sale Deed Agreement of Mr. Shivkumar Sharma & Mrs. Kallash Sharma, 2) Original Gift Deed Agreement for transfer of Shares from Mr. Shivkumar Sharma to Mr. Shalendra Sharma and 3) Original Share Certificate all pertaining to Flat B-41 Versova Beach C. H. S. Ltd. Off J.P. Road, Seven Bungalows, Andheri (West), Mumbai - 400 061 have been lost/ misplaced. The society hereby invites claims/ objections, if any, in writing at the below mentioned address to the secretary within 15 days from the date of publication of this notice, failing which the society shall be free to issue NOC to apply with the concerned authorities to get certified true copies of the documents.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off J. P. Road, Seven Bungalows,
Andheri (West), Mumbai - 400 061.

Versova Beach C. H. S. Ltd.
Off